

ISSN 2231-2137

# CONTEMPORARY RESEARCH IN INDIA

A Peer-Reviewed Multi-Disciplinary International Journal

Impact Factor 2016 : 0.956 (GIF)

## स्त्री आणि साहित्य : नोंदी आणि निरीक्षणे

8 मार्च 2022

प्रवंड वादाव्या	तेघ धेत
गोतन्यात	सावकाशपणे
अडकत राहिली	धरतीवर
ती .....	स्थिर होऊ पाण्याटी,
गटांगळ्या	ती .....
च्याणान्या	आसंख्य संकटातून संघपने
मनोवस्थेतून	तग. धरून
किलकिलात्या डोळयांनी,	दीर्घ श्वासानंतर
सावध होउन	अचानक होणावते
भेदक नजटेने	व क्षणात
आजूवाजूवा	आकाशाला कवेत घेते.

प्रा. डॉ. भारती रेवडकर  
विशेषांक संपादक





## शुद्ध, सात्त्विक प्रेमाचे मूर्तरूप : सावित्री

डॉ. पांडुरंग भोसले

एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे

डॉ. सचिन लंपनर

पुणे

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अनेक स्थित्यंतरे झाली समाजात अनेक प्रकारची परिवर्तने झाली. ही परिवर्तने सामाजिक राजकीय, आर्थिकतेबरोबरच मानसिक आणि वैचारिक अशा सर्वच स्वतंत्राप्राप्तीनंतरचा भारतीय नागरिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय नागरिक यांच्यामध्ये अंतर्भास्त्र परिवर्तन झालेले दिसून येते. याचेच प्रतिरिंद्र आपणास नवसाहित्यात प्रकषणे जाणवते. स्वातंत्र्यपूर्व काळातील साहित्य आदि-मध्य-शेवट या फडके-खांडकर-माडखोलकर तंत्रात अडकून पडले होते, मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडात साहित्याने ही बंधने द्वागरुन दिली आणि स्वतःचा स्वतंत्र मर्म शोधायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून मराठी वाङ्यात विविध प्रवाह निर्माण झाले आणि या प्रवाहांनी मराठी साहित्यावर स्वतःचा प्रभाव पाहून स्वतंत्र संसार थाटला, आपले अस्तित्व निर्माण केले. त्याचबरोबर या काळातील लेखकांनी साहित्यनिर्मिती करीत असताना काही जाणिवपूर्वक नवनवे प्रयोग केले. वेगव्या विषयांना स्थान दिले. वेगवेगव्या तंत्राचा अवलंब केला. मग त्यात कुणी रोजनिशीच्या स्वरूपात काढंबरी लेखनाचा प्रयत्न केला, काहीना आत्मनिवेदनाचा अवलंब करून काढंबरी लिहिली. काही ठिकाणी डायरीच्या स्वरूपातील लेखन आढळते, काही काढंबर्यांमध्ये काढंबरी अधिक परिणामकारक व्हावी म्हणून प्रत्रांचा वापर केलेला आहे, तर काही काढंबर्यांचे स्वरूपच पत्रात्मक आहे. असे इतरही काही नवनवे प्रयोग तंत्रांच्या वाबतीत झाले. असे प्रयोग १९६० नंतर अनेक लेखकांनी केले. असा नवा प्रयोग पु.शि. रेणे यांच्या सावित्री काढंबरीत केलेला आहे.

'सावित्री' ही पु.शि. रेणे यांची काढंबरी १९६२ मध्ये प्रकाशित झाली. ही काढंबरी पत्रात्मक स्वरूपाची आहे. एक कवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रेणांची ही काढंबरीही तेवढीच काव्यात्म निर्माण झाली आहे. काव्यप्रांतात आपल्या प्रतिभेने एक वेगव्या ओळख निर्माण करणाऱ्या रेणांनी ही काढंबरीही तेवढीच काव्यात्मक अशी लिहिली आहे. या काढंबरीत येणाऱ्या ३९ पत्रांमधून त्यांनी सावित्री उर्फ साऊची उत्कट, निर्मळ व सात्त्विक प्रेमकहाणी मांडली आहे. या पत्रातील आशयांच्या सहाय्याने त्यांनी साऊच्या जीवनातील वेगवेगव्या घटना प्रसंगांचा परिचय करून दिला आहे.

'सावित्री' काढंबरी म्हणजे सावित्रीने आपल्या प्रियकराता लिहिलेली पत्र आहेत. साऊ ही या काढंबरीची नायिका असून संपूर्ण काढंबरीभर तिचे अस्तित्व जाणवते. सर्व काढंबरीभर साऊच विखुरलेली आहे. 'सावित्री' काढंबरीतील सर्वच पत्रे ही या सावित्रीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहेत. या सावित्रीच्या प्रेमाचे स्वरूप आजच्या प्रेमापेक्षा वेगळे आहे. तिचे आपल्या प्रियकरावर निरतिशय प्रेम असून तिचे हे प्रेम शुद्ध सात्त्विक स्वरूपाचे आहे. त्यात भोगापेक्षा त्यागाला अधिक महत्त्व आहे. साऊचे प्रेम हे माण्यापेक्षा देण्याला, आत्मसमर्पणाला जागणारे आहे. आज आपण समाजात सर्वत्र ज्याप्रकारचे बरबटलेले, भोगवादी, वासनामय प्रेमाची, शारीरिक ओढ असणाऱ्या प्रेमाची अनुभूती घेताहोत त्या स्वरूपाचे सावित्रीचे प्रेम नाही, तिचे प्रेम हे कृष्णाच्या राधेसारखे आहे. निखळ, सोज्यळ आहे.

सावित्री म्हणजे आईविना लहानाची मोठी झालेली तरुणी आहे. जिचा सांभाळ तिचे वडील अतिशय काळजीपूर्वक करतात. तिच्यावर ते आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे चांगले संस्कार करतात. तेच तिचे सर्वस्व आहेत. त्यांना ती आप्या म्हणते. आप्या तिला तिच्या स्वभावगुणांवरून, वाण्यावरून 'आनंदभाविनी' असे संबोधतात. अशी ही सावित्री सर्वांना आनंद वाटणारी, सुख

ची आणि साहित्य : नोंदी आणि निरीक्षणे

10

